

अपा/कनि/य १२५
शेकन क ५२०२३०००५१६

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार

व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 520T641184600

अर्जदार यांनी दिनांक 21/03/2022 रोजी श्री/श्रीमती

पत्ता 64/118 ग. 20 ब. 118 304/118/25

मालमत्ता क S2NT011184600 जुना क S2

५) महानगरपालिका को आकाशनी नंदवरीत को

भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नांवानी नोंद करणेकरिता अत्र दाखल केला आहे.

त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहोत श्री/श्रीमती

या नावाची नोंद असुन मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरिता अर्जासोबत सादर केलेले कामगदपत्राचा तपशिल खालीलप्रमाणे

१ कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२-२३ करीता

१ कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२०-२३ करिता

२ शीर्षी पदनामई नासयणवाल व.सी. विरुद्ध अशोक
पदनामई यांचे वकीलपत्र

③ $y = \ln x$

उपरोक्त कादपत्रान्वये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.

(लिपिक)

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित गिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते परंतु नोंदीच्या मालकी हक्काशी काही संबंध नाही त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कामगदपत्राच्या आधारे मालमत्ता क्र. 5207611184600 करिता श्री. विजय अशोक सान्ताळी अशा नांव वर्ष २०२०-२३ पासून करणाराही निष्ठास्य करण्यात येत आहे.

(क)

उप कर निर्धारक ~~व~~ संकलक

कर निधारक व संकलक

Change of Name Charges
Paid Rs. 500/-
Receipt No. 120468/205



ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

उल्हासनगर महानगरपालिका



दुरध्वनी क्र 95251-2720116 /

125

विस्तार क्र 238

फॉक्स क्र 2720104

No. UMC: TD: UNIT- 08/944/2022

Date : 21 / 3 / 2023

Token No. 41202300005476

SR. NO. 52DI011184600

SHRI.NEERAJ ASHOK RAMNANI.
BLK 20 ROOM NO118 ULHASNAGAR-5

Sub: Mutation of Entry as a **Occupier** in respect of Property bearing
Sr. No **52DI011184600** of Mpl. Assessments Register.

Ref: Your Notice Dated **21/03/2023**

Your name has been entered in place of **SMT. PADMABAI NARAINDAS.** Ward No **52** Prop.
NO 52DI011184600 as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is matured on the basis of the following documents.

- | | | |
|---|-----------------|----------------------|
| 1. Copy of sale Agreement & Index – II Registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No ----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No. ----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No. 2226 | Dt 07/11/2017 |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased Shri./Smt. | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond / Affidavit Relinquishment of rights / Possession Letter | No. ----- | Dt ----- |
| 11. Objection Notice published in the News paper Namely | No.----- | Dt ----- |
| 12. Registered Will | No. ----- | Dt.----- |
| 13. Probate of will | No. ----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No. ----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary | No. ----- | Dt ----- |

This is only a mutation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation